

20th September, 2022

Corporate Relations Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai – 400 001 Scrip Code: **501301** National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza Bandra-Kurla Complex Bandra (E) Mumbai 400 051 Symbol:TATAINVEST

Dear Sir/Madam

Sub: Submission of Newspaper publication of declaration of Postal Ballot Results.

Further to our letter dated 19th September, 2022, with regards to declaration of the Postal Ballot Results and pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, we submit herewith a copy of the advertisement published of the Results of the Postal Ballot of the Company declared on 19th September, 2022, as published in the newspapers BUSINESS STANDARD NAVSHAKTI on 20th September, 2022.

You are requested to take the above on your records.

Thanking you,

Yours faithfully,

TATA INVESTMENT CORPORATION LIMITED

(MANOJ KUMAR C V)

CHIEF FINANCIAL OFFICER COMPANY SECRETARY

Encl: as above

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificates of GODREJ CONSUMER PRODUCTS LTD having it Registered Office at Godrei One

th Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli- East, Mumbai, Maharashtr

- 400079 registered in the name of following Shareholders have been lost by them.						
Name of Shareholder	F/V	Folio No.	Cert. Nos.	Distinctive Nos	No. of Shares	
VENKATESH	Rs.1/-	0022621	508233	61685485 to 61685724	240	
RAMACHANDRAN BHOOMA		_ " —	576734	738708884 to 738709123	240	
RAMACHANDRAN IT		_ " —	601906	1080031292 to 1080031531	240	

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the saic security should lodge such claim with the Companies at its Registrar and Agents Link Intime India Pvt. Ltd, 247 Park, C-101, 1 st Floor, L. B. S. Marg, Vikhroli (w), Mumbai- 400083 TEL: 022 49186270 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed from this date else the Company will proceed to issue duplicate certificates without further intimation

Name of Legal Claimant / Shareholder Place: Mumbai MR. VENKATESH RAMACHANDRAN Date: 20/09/2022

Solapur Municipal Corporation, Solapur

Corrigendum - 02

Solapur, Municipal Corporation, Solapur has invited e-Tender for the work of Selection of Operator's for supplying, installing, providing, commissioning and providing 05 years of maintenance for Domestic mechanical, and Ultrasonic/ electromagnetic AMR water meters by Tender ID no -2022 SMC_820016_1. Due to improper response to the tender process, the Second extension to the tender process is being given up to date of 06-10-2022. All relevant dates will be as per the tender published on web portal www.mahatenders.gov.in. Technical bid will be opened on date 11-10-2022 (if possible)

> Public Health Engineer Solapur Municipal Corporation, Solapur

S. E. RAILWAY TENDER

e-Tender Notice Nos. : (1) TRS-SRC AL-TFP-22-1883, (2) TRS-SRC-AMC

FDM-22-1889, (3) TRS-SRC-AMC

VVVF-22-1886, (4) TRS-SRC-AMO DGA-22-1887, dated 16.09.2022

Sr. Divisional Electrical Engineer/TRS

South Eastern Railway, Santragachi fo

and on behalf of the President of India

invites e-Tender for the following works SI. no., Description of work: (1) Repair

econditioning, rahabilitation and testing

of 5400 KVA aluminium foil type power

transformer of Electric Locomotives for ELS/SRC, ERS/POH, ELS/BKSC

ELS/BNDM, ELIN and ELKP of Sout Eastern Railway. (2) Annual Maintenand

Contract of Ferrous Debris Monitoring Machine, (FDM - ANALEX) of ELS/SRC

for two years. (3) Annual Maintanance Contract of VVVF Drive Panel for Traction

Motors and Auxiliary Motors run tes machine of ELS/SRC for two years

(4) Annual Maintenance Contract of

Dissolved Gas Analyser Machine Mode

3958008 of ELS/SRC through

OEM/Authorised dealers of OEM for two years. **Tender Value**: ₹ 2,56,79,520.2⁴

(for SI, No. 1), ₹ 1.16,219,16 (for SI, No. 2

₹3,30,400/- (for Sl. No. 3) & ₹2,20,954.9

for SI, No. 4), **EMD**: ₹ 2.78.400/- (for S

No. 1), ₹ 2,300/- (for SI. No. 2), ₹ 6,600

(for Sl. No. 3) & ₹ 4,400 (for Sl. No. 4) Cost of Tender Document : ₹ 10,000

(for SI, No. 1) & ₹ 1.000/- (for SI, Nos. 2.

& 4). Completion period of the work: 24

months for each. **Date of Submission** 24.10.2022 at 15.00 hrs. (for Sl. No. 1) 8

17.10.2022 at 15.00 hrs. (for Sl. Nos. 2.

& 4). Date of opening: 24.10.2022 a

15.30 hrs. (for SI, No. 1) & 17.10.2022 a

15.30 hrs. (for Sl. Nos. 2, 3 & 4). Intereste

tenderers must visit website www.ireps gov.in for all details, description

specification, corrigendum of the tende and submission of their bids. In no cas

nanual tender booklet will be issued o

accepted.

GC7700. Make - TECHCOMP. SI No.

Society Ltd., having its address at GMLI Road, Goregaon (West), Mumbai – 400 104 West), Mumbai – 400 104 in the building of he society died on 25.06.2014, without making any nomination/Will, and in his place Goregaon (West), Mumbai – 400 104.

ojections from the heir or heirs or othe mants/objector or objectors to the transfe the said shares and interest of th eceased member Mr. Bihari D. Sachdey in he capital/property of Flat no. 1102, Tower of the society within a period of Fifteen days rom the publication of this notice, with copies of such documents and other proofs i support of his/her/their claims/objections fo ransfer of shares and interest of the eceased member in the capital/property of he society. If no claims/objections are received within the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in sucl nanner as is provided under the bye-laws of the society, in favour of Mr. Dinesh B Sachdev. The claims/objections, if any eceived by the society for transfer of share and interest of the deceased member in the capital/property of the society shall be deall with in the manner provided under the ve-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available r inspection by the claimants/objectors, i the office of the society/with the Secretary of the society between 10.00 A.M. to 5.00 P.M with prior permission from the date of ublication of the notice till the date of expiry

Date: 20.09.2022 Hon. Secretary / Chairman

Sr.no Type of Resolution

Date: 19.09.2022

Administrative Office: 1st Lane, Shahupuri, Kolhapur - 416 001 Regional Office: Regional Operating Center: 1st Floor, Building No 1, Modi Mills Compound, Okhla Industrial Estate, Phase 3, New Delhi 110020.

ORBLBANK RBL BANK LTD.

PUBLIC NOTICE

My client, RBL Bank Ltd. having their office at 9th floor, Techniplex-1, Off Vee Savarkar Flyover, Goregaon (West), Mumbai-400062, has instructed me to publish the following notice

NOTICE is hereby given that Late Mr. Ratnakar Nayak ("the Director of Nayak Engineering Pvt. Ltd.") along with other two Directors [Mr. Ravindra Navak and Mrs. Bharati Navak (also the parents and legal heirs of Late M Ratnakar Nayak) (collectively referred to as "the Borrower") had availe a Loan facility from my client, RBL Bank Ltd. That, upon the demise Mr. Ratnakar Nayak, the said directors approached my client and cleared a the dues and accordingly the loan facility was closed on 31 Dec'2019. The said loan facility was insured by the Borrower from HDFC Life Insurance Ltd albeit through our client being Master Policy Holder and accordingly, my client received a settlement claim amount of Rs.7,62,000/- (Rupees Seve Lakhs Sixty Two Thousand only) from HDFC Life Insurance Ltd. Upon going through the policy documents and insurance declaration form, it has bee noted by my client that the name of Ms. Sheetal R. Nayak is mentioned as nominee (being his spouse). However, it has been informed to my client b Mr. Ravindra Navak and Mrs. Bharati Navak that Late Mr. Ratnakar Nava was an unmarried person and that there is no person in the name of Ms Sheetal R. Navak as per their knowledge.

In such a backdrop, notice is hereby given to Ms. Sheetal R. Nayak or any other person having any claim in respect of the said insurance claim or otherwise in any manner whatsoever, to submit their claim or objection in writing along with documentary proof to the undersigned at its office a 35, Atlanta, 209, Nariman Point, Mumbai-400 021 within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which, the issue will be settled in favour of Mr. Ravindra Nayak and Mrs. Bharati Nayak (being the legal heir of Late Mr. Ratnakar Nayak) without reference to any such alleged claim and all such claims shall be disregarded by my client and/or shall be deemed to have been waived and/or abandoned by such persons. Dated this 20th day of September, 2022.

Place: Mumbai Meghnath Navlan Date : 20/09/2022

TATA INVESTMENT CORPORATION LIMITED

Registered Office: 2nd Floor, Elphinstone Building, 10 Veer Nariman Road, Mumbai - 400 001 Corporate Identity Number (CIN): L67200MH1937PLC002622; Tel: +91 (22) 6665 8282

NOTICE

RESULTS OF POSTAL BALLOT

Pursuant to the provisions of Section 110 of the Companies Act, 2013 read with Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Resolutions seeking approval of the Members, by means of Postal Ballot through Remote E-Voting system, in accordance with Ministry of Corporate Affairs General Circulars Nos. 14/2020 dated 8th April 2020, 17/2020 dated 13th April 2020, 22/2020 dated 15th June 2020, 33/2020 dated 28th September 2020, 39/2020 dated 31st December 2020 and 10/2021 dated 23rd June 2021, 20/2021 dated 8th December, 2021 and 3/2022 dated 5th May, 2022 (the "MCA Circulars") (the "MCA Circulars") in view of COVID-19 pandemic and any other applicable laws and regulations, for the following business as proposed vide Notice dated 26th July, 2022 have been passed with requisite majority as per Report dated 19th September, 2022 submitted by Ms. Sarvari Shah (Membership No. FCS 9697), of Parikh & Associates, Practicing Company Secretaries, being the Scrutinizer appointed for the purpose and are enumerated as under:

Sr. No.	Particulars	Resolution	% of Total Valid Votes cast in favor of the Resolutions
1.	Appointment of M/s. Gokhale & Sathe,	Ordinary	99.92
	Chartered Accountants, (Firm Registration		
	Number 103264W) as Joint Statutory Auditors		
	of the Company and to fix their remuneration.		

The Resolutions are deemed to have been passed on the last date of the voting period i.e. Sunday, 18th September, 2022.

The results of the Postal Ballot and e-voting were announced on Monday, 19th September, 2022. The said results along with the Scrutinizer's Report are made available at the Registered Office of the Company, intimated to the National Stock Exchange of India Limited and the BSE Limited where the shares of the Company are listed. Additionally, the results will also be uploaded on the Company's website www.tatainvestment.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) www.evoting.nsdl.com.

For Tata Investment Corporation Limited

Sd/

Place: Mumbai Date: 19th September, 2022

MANOJ KUMAR C.V. **Chief Financial Officer and Company Secretary**

[Pursuant to Rule 30 of Companies (Incorporation) Rules 2014] Advertisement to be published in Newspaper for the change in Registered Office of the Company from one state to another Before the Central Government, WESTERN REGION, In the matter of sub-section 4 of section 13 of the Companies Act 2013 and clause (a) of sub-section (5) of Rule 30 of the Companies (Incorporation) Rules 2014

FORM NO. INC-26

In the matter of M/S S R MANAGEMENT PRIVATE LIMITED having its Registered Office at C/45, APMC Market, Phase II, Market 1, Sector 19, Vashi, Navi Mumbai Mumbai City, Maharastra- 400705

Notice is hereby given to General Public that the company proposes to make the application to the Central Government under section 13 of the Companies Act 2013. seeking confirmation of alteration of Memorandum of Association of the company in term of special resolution passed at Extra ordinary General Meeting held on 23rd August 2022, Tuesday to enable the company to change its Registered Office from State of MAHARASHTRA to State of KARNATAKA.

Any person whose interest is likely to be affected by the proposed change, may deliver either on MCA portal (www.mca.gov.in) by filling investor complaint form or cause to be deliver or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and ground of opposition to the Regional Director at the Everest 5th Floor, 100 Marine DriveMumbai-400002, Maharashtra. within 14 Days of date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned below

ADDRESS OF REGISTERED OFFICE: C/45, APMC Market, Phase II, Market 1 Sector 19, Vashi, Navi Mumbai, Mumbai City, Maharastra- 400705

For and on behalf of applicant M/S S R MANAGEMENT PRIVATE LIMITED

Place: Mumbai Date: 20/09/2022 MANAS MEHROTRA DIN:00165522

FORM NO. INC-26

[Pursuant to Rule 30 of Companies (Incorporation) Rules 2014] Advertisement to be published in Newspaper for the change in Registered Office of the Company from one state to another Before the Central Government WESTERN REGION, In the matter of sub-section 4 of section 13 of the Companies Act 2013 and clause (a) of sub-rule (5) of Rule 30 of the Companies (Incorporation) Rules 2014

AND In the matter of M/S HARESHWAR TRADING PRIVATE LIMITED, having its Registered Office at C/45, APMC Market, Phase II, Market 1, Sector 19, Vashi, Navi Mumbai Mumbai City Maharastra- 400705

Notice is hereby given to General Public that the company proposes to make the application to the Central Government under Section 13 of the Companies Act 2013 seeking confirmation of alteration of Memorandum of Association of the Company in term of special resolution passed at Extra ordinary General Meeting held on 23rd August 2022, Tuesday, to enable the company to change its Registered Office from State of MAHARASHTRA to State of KARNATAKA

Any person whose interest is likely to be affected by the proposed change, may deliver either on MCA portal (www.mca.gov.in) by filling investor complaint form or cause to be deliver or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director at the Everest 5th Floor, 100 Marine DriveMumbai-400002, Maharashtra., within 14 Days of date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned below: ADDRESS OF REGISTERED OFFICE: C/45, APMC Market, Phase II, Market 1, Sector

19, Vashi, Navi Mumbai Mumbai City Maharastra- 400705

or and on behalf of applicant M/S HARESHWAR TRADING PRIVATE LIMITED

Place: Mumbai Date: 20/09/2022 **MANAS MEHROTRA** DIN:00165522

FORM NO. INC-26

[Pursuant to Rule 30 of Companies (Incorporation) Rules 2014] Advertisement to be published in Newspaper for the change in Registered Office o the Company from one state to another Before the Central Government WESTERN REGION, In the matter of sub-section 4 of section 13 of the Companies Act 2013 and clause (a) of sub-rule (5) of Rule 30 of the Companies (Incorporation) Rules 2014 AND

In the matter of M/S NEOTERIC GLOBE SERVICES PRIVATE LIMITED, having its Registered Office at C/45, APMC Market, Phase II, Market 1, Sector 19, Vashi, Navi Mumbai Mumbai City Maharastra- 400705

Notice is hereby given to General Public that the company proposes to make the application to the Central Government under Section 13 of the Companies Act 2013, seeking confirmation of alteration of Memorandum of Association of the Company in term of special resolution passed at Extra ordinary General Meeting held on 23rd August 2022, Tuesday, to enable the company to change its Registered Office from State of MAHARASHTRA to State of KARNATAKA.

Any person whose interest is likely to be affected by the proposed change, may delive either on MCA portal (www.mca.gov.in) by filling investor complaint form or cause to be deliver or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and ground of opposition to the Regional Director at the Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra., within 14 Days of date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned below:

ADDRESS OF REGISTERED OFFICE: C/45, APMC Market, Phase II, Market 1, Sector 19, Vashi, Navi Mumbai Mumbai City Maharastra- 400705

or and on behalf of applicant M/S NEOTERIC GLOBE SERVICES PRIVATE LIMITED

Place: Mumbai Date: 20/09/2022 MANAS MEHROTRA DIN:00165522 PUBLIC NOTICE

Mr. Bihari D. Sachdev, the Joint-Member of the Rustomjee Ozone Co-operative Housing and holding Flat No. T1-1102. Rustomie Ozone Co-operative Housing Society Ltd. having its address at GMLR Road, Goregaor his Son, i.e. Mr. Dinesh B. Sachdev has applied to the Society for membership, in respect of said Flat No.T1-1102, Rustomjee Ozone Co-operative Housing Society Ltd. having its address at GMLR Road The society hereby invites claims of

of its period. For Rustomjee Ozone Co.op.

Housing Society Ltd.,

J&K Bank

National Business Centre Zonal Office Mumbai 1st & 2nd Floor, Bandra Kurla Complex Bandra (E) Mumbai- 400051

POSSESSION NOTICE

Notice under Section 13 (4) of the SARFAESI ACT, 2002 read with Rule 8 (1) of the Security (Enforcement) Interest Rules, 2002

Whereas, the Authorized Officer of the Jammu & Kashmir Bank Limited under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security nterest (SARFAESI) Act. 2002 and in exercise of powers under section 13(2) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notice dated 23.06.2022 thereby calling upon the Borrower Namely (i) Jalaluddin Hassan Ali Shaikh (Partner) (ii) Sumratnisa Jalaluddin Shaikh Partner) (iii) Saddam Jalaluddin Shaikh (Partner) (iv) Tehseemraja Jalaluddin Shaikh (Partner) (v) AL Falah Fruit Pulp Product (Firm) (vi) Mohd. Assadullah Faruquee (Guarantor) (vii) Nandkishore Ramchandra Joshi (Guarantor) to repay an amount of Rs.41,22,341/- (Rupees Forty One Lakh twenty two thousand three nundred forty one only) being the balance outstanding as on 31.05.2022 in the accounts of the Borrower, within 60 days from the date of the said notice together with he future interest and other charges thereon.

The said borrower having failed to repay the said amount, notice is hereby given to the said orrowers in particular and the public in general that the undersigned being authorized officer of the J & K Bank Ltd. has taken possession of the mortgage property described erein below, in exercise of the powers conferred on me under section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said Rules, on this the 13th day of September of the year 2022. The said borrowers in particular and the public in general are hereby cautioned agains lealing with the said property in any manner whatsoever and any dealings with the said property will be subject to the charge of the J&K Bank Limited for the amount in aggregating to Rs.41,16,695.44/- (Rupees Forty One lakh Sixteen Thousand Six fundred Ninety Five and paisa Forty Four only) together with future interest thereon rom 01.09.2022 and other charges incurred or to be incurred.

The borrowers attention is invited to the provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

As per the schedule provided in mortgage deed/latest particulars including any accreditations 1) Lease hold rights of Plot No. C-73, At MIDC (admeasuring 2650 Sq Mtrs), Mirjole District Ratnagiri, Jambhul Phata, Morjole Maharashtra admeasuring 2650 Sq. Mtrs eased to M/s Al Falah Fruit Pulp Products by MIDC along with existing Civil Structures built thereupon /to be built in future 2) Lease hold rights of Gala No. M - 906, (admeasuring 300 Sq Ft. built up area, 200

Sa. Ft on Gr. Floor + 100 Sa. Ft. on First Floor) M Wing. Plot No. 3 & 7. Gut No. 796 APMC Fruit Market, Sector19, Turbhe - Vashi, Navi Mumbai 400705, standing in the name of Jalaluddin Hassan Ali Shaikh. Date: 13.09.2022 Sd/- Authorized Officer.

Jammu & Kashmir Bank Ltd. Place: Vashi

BLUE CHIP TEX INDUSTRIES LIMITED

CIN: L17100DN1985PLC005561

Regd Off: Plot No. 63-B, Danudyog Sahakari Sangh Ltd, Village Piparia, Silvassa, U.T. of Dadra & Nagar Haveli – 396230 Tel no.: +91 (0260) 299 1068, Email: bluechiptex@gmall.com, Website: www.bluechiptexindustrieslimited.com Corp Off: 15-17, Maker Chambers III, Jamnalal Bajaj Road, Nariman Point, Mumbai – 400021, Maharashtra. Tel no: 022 4353 040

NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION

Members of the Company are hereby informed that pursuant to Section 108 and 110 of the Companies Act, 2013 and Rule 20 and 2: of the Companies (Management and Administration) Rules, 2014 read with the General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020 General Circular No. 17/2020 dated 13th April. 2020. General Circular No. 22/2020 dated 15th June. 2020. General Circular No. 33/202 dated 28th September, 2020, General Circular No. 29/2020 dated 31tl December, 2020, General Circular No. 10/2021 dated 23tl June 2021, General Circular No. 20/2021 dated 8th December, 2021 and General Circular No. 3/2022 dated 5th May, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015 and other applicable laws, rules and regulations (including any statutory modification or re enactment thereof for the time being in force and as amended from time to time), the Company has dispatched the Postal Ballot Notice on 19th September, 2022 through electronic mode only, to those members whose e-mail addresses are registered with the Company Depositories and whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owner maintained by the Depositories as on Friday, 16th September, 2022 ('Cut-off date'), seeking approval of the members of the Company by Postal Ballot through electronic means, for the following matter:

1	Special	To approve the appointment of Ms. Tanya Singh (DIN: 09731390) as an Independent Director of the Company				
The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) to provide remote e-voting facility						
to its	to its Members. The remote e-voting period commences from 9:00 a.m. (IST) on Wednesday, 21st September, 2022 and ends at 5:00					
p.m. (IST) on Thursday, 20th October, 2022. The e-voting module shall be disabled by CDSL thereafter. Voting rights of the members						
shall be in proportion to the shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on cut-off date. Communication						
of ass	of assent or dissent of the Members would take place only through the remote e-voting system.					

Resolution

Members are further requested to take note that once the vote on a resolution is cast by the member, he shall not be allowed to change t subsequently or cast the vote again. The detailed procedure for e-voting is enumerated in the Notes to the Postal Ballot Notice. The members whose e-mail addresses are not registered with the Company/Depositories, to receive the Postal Ballot Notice, mail send their request at bluechiptex@gmail.com. The Postal Ballot Notice is available on the Company's website i.e www.bluechiptexindustrieslimited.com, website of Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of CDSL at www.cdslindia.com.

The Board of Directors have appointed Mr. Pramod S. Shah, Partner at M/s Pramod S. Shah & Associates, Practicing Compan Secretary as Scrutinizer for conducting the Postal Ballot through remote e-voting process in a fair and transparent manner. In case of queries, members may write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 or 022- 23058542 43 or contact Mr. Bhumit .M. Dharod, Company Secretary & Compliance Officer of the Company at Office no. 15, 16 & 17, 1st floor Maker Chambers-III Jamnalal Bajaj Road, Nariman Point, Mumbaj 400021 who will also address grievances connected with the process of voting by electronic means.

The result of the Postal Ballot along with the Scrutinizer's Report will be displayed on the Company's websit www.bluechiptexindustrieslimited.com, on the website of CDSL at www.evotingindia.com and shall be communicated to the Stoc Exchange where the Company's shares are listed i.e. BSE Limited at www.bseindia.com, on or before Saturday, 22nd October, 2023 and shall be displayed at the Registered Office as well as Corporate Office of the Company.

> By Order of the Board of Directors o **Blue Chip Tex Industries Limite** Sd/

Bhumit .M. Dharo Company Secretary & Compliance Officer

INDOSTAR HOME FINANCE PRIVATE LIMITED

Registered Office: One World Center, Tower 2A, 20th Floor, Jupiter Mills Compound, S B Marg, Mumbai - 400013, India

Email :- contact@indostarcapital.com. CIN Number :- U65990MH2016PTC271587
Contact No.:- Mr. Pramod Sonawane – 9029932142

PUBLIC NOTICE FOR E-AUCTION CUM SALE

Pursuant to taking possession of the secured asset mentioned hereunder by the Authorised Officer of INDOSTAR HOME FINANCE PRIVATE LIMITED under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 for he recovery of amount due from borrower/s, offers are invited to submit online in the Web Portal of our Sales & Marketing and e Auction Service Partner, M/s. Inventon Solutions Pvt. Limited (InventON) i.e. https://auctions.inventon.in purchase of the immovable property, as described hereunder, which is in the Physical Possession on 'As Is Where Is Basis'. 'As Is What Is Basis' and 'Whatever is There Is Basis', particular of which are given below:

Name of Borrowers/	Date & Amount	Description of Property	Reserve Price	Date & Time		
Co-Borrowers/	of 13(2)		EMD	of e-Auction		
Guarantors/Mortgagers	Demand Notice		Bid Increase			
			Amount			
LAN: LNKAL0HL-09180005159,	₹ 24,81,934 /-	House No.826, At Post Kondhle	₹ 24,50,000/-	20th October 2022		
LNKAL0HL-09180005160	(Rupees Twenty Four	(Gaothan), Tal-wada, Dist. Palghar	₹ 2.45.000/-	Time:10.30 A.M.		
Branch: Mumbai Kalyan	Lakhs Eighty One	Tambhli Gaon Ghar , 421312	₹ 10,000/-	to 11.30 AM		
Borrower: SWAPNIL GHARAT	Thousand Nine	Four Boundaries:- North:- Partibha	\ 10,000/-			
Co-Borrower: SAGAR GHARAT	Hundred and Thirty	Pipe Colony, South:- Internal Road,				
	Four Only)	East:- AabuKondu Gaikar House,				
	Date:- 26/10/2021	West:- Shitaram Babji Patil House				
Torms and Conditions of E. Austion:						

Terms and Conditions of E- Auction:

The Auction is conducted as per the further Terms and Conditions of the Bid document and as per the procedure set out therein Bidders may go through the website of Indostar Home Finance Private Limited (IHFPL), www.indostarhfc.com and website of our Sales & Marketing and e-Auction Service Provider, https://auctions.inventon.in for bid documents, the details of the secured asset put up for e-Auction and the Bid Form which will be submitted online:

All the intending purchasers/bidders are required to register their name in the Web Portal mentioned above as

- https://auctions.inventon.in and generate their User ID and Password in free of cost of their own to participate in the e-Auction For any enquiry, information & inspection of the property, support, procedure and online training on e-Auction, the prospective
- bidders may contact the Client Service Delivery (CSD) Department of our Sales & Marketing and e-Auction Service Partner M/s. Inventon Solutions Pvt. Limited, through Tel. No.: +91 9137100020 / 9029086321& E-mail ID: care@inventon.net or the Authorised Officer, Mr. Pramod Sonawane - 9029932142 To the best of knowledge and information of the Authorised officer, there is no encumbrance in the property/ies. However the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrance, title of property/ies put on e-Auction
- and claims/right/dues/affecting the property prior to submitting their bid. The eAuction advertisement does not constitute any commitment or any representation of IHFPL. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to IHFPL. The Authorised officer/Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/rights/dues; For participating in the e-Auction, intending purchasers/bidders will have to submit the duly filled-up bid form (attached along
- with) at the branch of IHFPLoffice at Unit no.305, Corporate Avenue, E-wing, 3rd Floor, Andheri- Ghatkopar Link Road Chakala, Andheri (East), Mumbai - 400 093, with the details of payment of interest-free refundable Earnest Money Deposi (EMD) of the secured asset as mentioned above by way of Demand Draft in favour of 'INDOSTAR Home Finance Private Limited' or by way of RTGS/ NEFT to the account details mentioned as follows: Bank Name: INDUSIND BANK Ltd. Nariman Point Mumbai, Bank Account No.: 259892773680, IFSC Code: INDB000006 along with self-attested copies of the PAN Card, Aadhaar Card, Residence Address Proof, Board Resolutions in case of company and Address Proof on or before 04:00 PM of 17/10/2022;
- The Property will not be sold below the Reserve Price. The Successful Purchaser/ Bidder shall have to deposit the 25% (inclusive of EMD) of his/her/ its offer by way of RTGS/NEFT to the account mentioned herein above within 24:00 hours from the completion of e-Auction, failing which the sale will be deemed have been failed and the EMD of the said Successful Bidder shall be forfeited: The EMD of all other bidders who did not succeed in the e-Auction will be refunded by IHFPL within 72 working hours of the
- closure of the e-Auction. The EMD will not carry any interest The balance amount of purchase consideration shall be payable by the Successful Purchaser/ Bidder on or before the fifteenth (15th) day from the date of 'Confirmation of Sale' of the said secured asset by the Authorised Officer/ Secured Creditor or such extended period as may be agreed upon in writing by the Authorised Officer at his/ her discretion. In case of default, all amounts
- deposited till then shall be liable to be forfeited: Date of Inspection of the Immovable Property is on 17/10/2022 between 11.30 AM to 04.00 PM.
- At any stage of the e-Auction, the Authorised Officer may accept/reject/modify/cancel the bid/offer or postpone the e-Auction without assigning any reason thereof and without any prior notice. In case any bid is rejected, Authorised Officer can negotiate with any of the rendered or intending bidders or other parties for sale of property by Private Treaty;
- The Successful Purchaser/ Bidder shall bear any statutory dues, taxes, fees payable, stamp duty, registration fees, etc. that is required to be paid in order to get the property conveyed/delivered in his/her/its favour as per the applicable law; Sale is subject to the confirmation by the Authorised Officer;
- The Borrower/Guarantors, who are liable for the said outstanding dues, shall treat this Sale Notice as a notice under Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, about the holding of above mentioned auction sale;
- The Borrower(s)/Guarantor(s) are hereby given 30 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002 to pay the sum mentioned as above before the date of Auction failing which the immovable property will be auctioned and balance, if any will be recovered with interest and costs. If the Borrower pays the amount due to IHFPL. in full before the date of sale, auction is liable to
- 15. The Total Loan Outstanding amount is not the loan foreclosure amount. All other charges (if any) shall be calculated at the time or closure of the loan.
- 16. IHFPL is not responsible for any liabilities whatsoever pending upon the property as mentioned above. The Property shall be auctioned on 'As Is Where Is Basis', 'As Is What Is Basis' and 'Whatever Is and "no recourse" Basis'
- The sale shall be subject to rules/conditions prescribed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, as amended from time to time; It shall solely be the responsibility of the Successful Bidder/ Purchaser to get the sale registered. All expenses relating to stamp duty, registration charges, transfer charges and any other expenses and charges in respect of the registration of the sale for the above referred property shall be borne by the Successful Bidder/ Purchaser. The sale has to be registered at the earliest else the purchaser has to give the request letter to IHFPL mentioning the reason of delaying the registration;
- No person other than the intending bidder/ offerer themselves, or their duly authorised representative shall be allowed to $participate in the \ e-Auction/sale\ proceedings.\ Such\ Authorisation\ Letter\ is\ required\ to\ submit\ along\ with\ the\ Bid\ Documents;$
- Special Instruction: e-Auction shall be conducted by the Service Provider, M/s. Inventon Solutions Pvt. Limited on behalf of Indostar Home Finance Private Limited (IHFPL), on pre-specified date, while the bidders shall be quoting from their own home/ offices/place of their Bid as per their choice above the Reserve Price. Internet connectivity and other paraphernalia requirements shall have to be ensured by bidders themselves. Please note that failure of Internet connectivity (due to any reason whatsoever it may be) shall be sole responsibility of bidders and neither IHEPL nor Inventor shall be responsible for these unforeseer circumstances. In order to ward-off such contingent situation, bidders are requested to make all the necessary arrangements/ alternatives whatever required so that they are able to circumvent such situation and still be able to participate in the e-Auction successfully. However, it is requested to the Bidder(s) not to wait till the last moment to quote/improve his/ her Bid to avoid any
- such complex situations. The same has been in published in our portal – https://www.indostarhfc.com/Auction-Notices
- NB: Please note that the secured creditor is going to issue the sale notice to all the Borrowers/ Co-borrowers/ Mortgagors by speed, registered post. In case the same is not received by any of the parties, then this publication of sale notice may be treated as a

Place : Mumbai Kalyan **Authorised Officer** IndoStar Home Finance Pvt Ltd. Date: 19/09/2022

कोणीही व्यक्ती किंवा व्यक्तिंस याखाली लिखित परिशिष्टात विवर्णीत मिळकतीमध्ये किंवा वर, किंवा विरोधात, किंवा कोणत्याही भाग (किंवा तिच्या एफएसआय किंवा टीडीआर किंवा कोणताही इतर लाभ) संबंधित कोणताही दस्तावेज, करार, शेअर, विक्री, अभिहस्तांकन, मत्यपत्रित दात, प्रभार, भेट, देवाणघेवाण, भार, भाडेपट्टा, कुळविहवाट, परवाना, गहाण, लेखी करार, धारणाधिकार, हस्तांतर, प्रलंबित वाद, देखभाल, ताबा, पोट-पट्टा, उपकुळवहिवाट, विश्वस्त, विभागणी, संपादन, मागणी, वारसा, सुविधाधिकार, जप्ती, ताबा, परत करण्याची हक्क, विकास हक्क, वाटप पत्र, किंवा अन्य काही कोणत्याही प्रकारचे हक्क, कोणत्याही न्यायालयाचे आदेश/डिक्री/न्यायनिकाल, पर्याय करार, किंवा कोणत्याही प्रकारचे करार, किंवा अन्य काही, कसाही आणि काहीही (भाड्याने दिलेली सीरवाई बिल्डिंगचे अधिन) च्या मार्गे कोणताही भाग, हक्क, नामाधिकार, इस्टेट, हितसंबंध, दावा किंवा मागणी असल्यास त्यांनी ह्या जाहीर सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत ६१-६२, फ्री प्रेस हाऊस, ६ वा मजला, फ्री प्रेस जर्नल मार्ग, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ येथे निम्नस्वाक्षरीकारांकडे सादर केलेली दाव्यांच्या आधारासाठी पुष्ट्यर्थ दस्तावेज पुरावेसह लेखी सदर कळविणे याद्वारे आवश्यक आहे. . कसूर झाल्यास, कोणतेही अशा हक्क, नामाधिका, हितसंबंध, दावा किंवा मागणी, काही असल्यास अधित्यागित आणि/किंवा परित्यागित मानले जाईल.

यावरील संदर्भित परिशिष्ट (परिसराचे विवरण)

नोंदणी जिल्हा मुंबई शहरामधील ताडदेव विभागाच्या कॅडस्ट्रल सर्व्हे क्र. १/२७९ धारक पूर्ण आणि अनिर्बंधित जमीनीचे ते सर्व भाग आणि विभाग, त्यासह ताडदेव विभागाच्या कॅडस्ट्रल सर्व्हें क्र. १/२७९ आणि स्लेटर रोड, ग्रांट रोड, मुंबई-४०० ००७ येथे स्थित तळ मजला आणि ३(तीन) वरचे मजला समाविष्टीत त्यावर उभी ''सीरवाई बिल्डिंग'' अशा ज्ञात इमारत आणि पुढीलप्रामणे

उत्तरेस किंवा त्या दिशेने: ''सार्वजनिक रस्ता'' असा ज्ञात रस्त्याने आणि पलीकडे पेस्तोनजी होरमूसजी सीरबाई यांचे मिळकतीचे.

पूर्वेस किंवा त्या दिशेने: जहांगीर खुसमस्ता सीरबाई यांचे मिळकतीचे

आवश्यक बहुमताने संमत झाले आणि ते खालीलप्रमाणे:

यांची नियुक्ती आणि त्यांचे परिश्रमिक ठरवणे.

www.evotinging.nsdl.com वर अपलोड सुध्दा केले आहे.

ठिकाण: मुंबई

ठिकाण: महाराष्ट्र

दिनांक: १९ सप्टेंबर, २०२२

कंपनीचे संयुक्त वैधानिक लेखापरीक्षक म्हणून मे. गोखले अँड साठे,

चार्टर्ड अकाऊंटंटस, (फर्म रजिस्ट्रेशन नंबर - १०३२६४ डब्ल्यु)

दिनांक: २० सप्टेंबर, २०२०

दक्षिणेस किंवा त्या दिशेने: श्री. आर. बी. कोतवाल यांचे मिळकतीचे पश्चिमेस किंवा त्या दिशेने: मयत हरमसजी शापूरजी सीरबाई यांचे इस्टेटची मालकीची मिळकतीने. आणि सामायिक पॅसेज म्हणून ताडदेव विभागांच्या कॅडस्ट्रल सर्व्हे क्र. ३/२७९ धारक जमीन, मोजमापित ५९९.५० चौ.मी., जे ताडदेव विभागाच्या कॅडस्ट्रल सर्व्हे क्र. २७९, १/२७९, २/२७९ आणि ३१२ धारक जमीनीचे मालकांसोबत वापरण्याचे हक्क.

DHRUVE LILADHAR & CO. Advocates, Solicitors & Notary

Entities of in 1957 सही/

T

TATA

TATA INVESTMENT CORPORATION LIMITED

नोंदणीकृत कार्यालय: २ रा मजला, एल्फिस्टन बिल्डिंग, १० वीर निरमन रोड, मुंबई-४०० ००१.

कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर (सीआयएन): एल६७२००एमएच१९३७पीएलसी००२६२२

दूर.: +९१(२२) ६६६५ ८२८२, ईमेल: ticl@tata.com; वेबसाईट: www.tatainvestment.com

टपाल मतदानाचे निकाल

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ११० च्या तरतुदी सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ व

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या

रेग्युलेशन ४४ ला अनुसरून, २६ जुलै, २०२२ दिनांकित सूचनेद्वारा प्रस्तावित करण्यात आलेल्या खालील कामकाजासाठी

कोव्हीड-१९ साथरोग व अन्य कोणत्याही प्रयोज्य कायदे आणि विनियमांच्या दृष्टीने व निगम व्यवहार मंत्रालयाच्या ८ एप्रिल,

२०२० दिनांकित सर्क्युलर क्र. १४/२०२०, १३ एप्रिल, २०२० दिनांकित १७/२०२०, १५ जून, २०२० दिनांकित

२२/२०२०, २८ सप्टेंबर, २०२० दिनांकित ३३/२०२०, ३१ डिसेंबर, २०२० दिनांकित ३९/२०२०, २३ जून, २०२१

दिनांकित १०/२०२१, ८ डिसेंबर, २०२१ दिनांकित २०/२०२१ आणि ५ मे, २०२२ दिनांकित ३/२०२२ (''एमसीए

सर्क्युलर्स'') च्या अनुषंगाने रिमोट ई-व्होटींग सिस्टीम मार्फत टपाल मतदानाच्या माध्यमातून सभासदांची मंजुरी हवी असणारे

ठराव, ह्या कारणास्तव तपासणी अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या पारिख अँड असोसिएटस, व्यावसायिक कंपनी सेक्रेटरीजच्या

श्रीमती सर्वरी शाह (सभासदत्व क्र. एफसीएस ९६९७) यांनी सादर केलेल्या १९ सप्टेंबर, २०२२ दिनांकित अहवालाप्रमाणे

मतदान कालावधीच्या शेवटच्या तारखेस म्हणजेच रविवार, १८ सप्टेंबर, २०२२ रोजी ठराव संमत झाल्याचे गृहीत धरले आहे

टपाल मतदान आणि ई-व्होटींगचे निकाल सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२ रोजी घोषित केले. तपासणी अधिकाऱ्यांच्या

अहवालासहीत सदर निकाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात उपलब्ध करून दिले आहेत. कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत

त्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेंड आणि बीएसई लिमिटेडला कळवले आहेत. त्याशिवाय, निकालांना, कंपनीची वेबसाईट www.tatainvestment.com वर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाईट

रशिदा एफ. सावलीवाला

६१/६२, फ्री प्रेस हाऊस, ६ वा मजला. २१५, फ्री प्रेस जर्नल मार्ग, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे कळविण्यात येते की, आमचे अशील हे मुंबई शहराच्या शहर आणि नोंदणीकृत उप-जिल्ह्यामधील माझगाव विभागाच्या कॅडास्ट्रल सर्व्हे क्र. ३९९ धारक जमिनीवरील उभ्या सोसायटी द्वारे जारी शेअर प्रमाणपत्र क. ०५० मध्ये समाविष्टित विभिन्न क. २४६ ते २५० धारक प्रत्येकी रू. ५०/- च्या पाच (५) पूर्ण भरणा शेअर्स सह १०८, सेठ मोतिशा लेन, लव लेन, माझगाव, मुंबई-४०० ०१० येथे स्थित सुमेर टॉवर क्र. १ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड (नोंदणी बीओएम/डब्ल्युई/एचएसजी/(टीसी)/ ४५१६/९१-९२) च्या सुमेर टॉवर क्र. १ अशा ज्ञात बिल्डिंगीच्या कंपाऊंड मधील एक मोकळा कार पार्किंग क्षेत्र धारक क्र. १७ सह १५ व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. १५०६, मोजमापित अंदाजे ४७० चौ.फूट चटई क्षेत्र (यानंतर सदर फ्लॅट असा उल्लेख) खरेदीकरीता **१) सौ. अलका** महेंद्र संघवी आणि २) भिमराज भुरमल संघवी (एचयुएफ) यांच्यासह वाटाघाटी करीत

सर्व व्यक्तींना सदर फ्लॅटच्या संदर्भामध्ये कोणतार्ह दावा किंवा हक्क जसे की, वारसा, निर्वाह, भेट, विक्री, गहाण, प्रभार, विश्वस्त, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, कुळवहिवाट, प्रलंबित वाद, सुविधाधिकार, करार किंवा अन्यकाही दावे असल्यास सदर निम्नस्वाक्षरीकारांना खालील नमुद पत्त्यावर तसे दावे जर असल्यास त्याच्या सर्व पूरक कागदपत्रासह या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४(चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तशा व्यक्ती किंवा व्यक्तींचे दावे असल्यास ते त्यागित समजले जातील आणि आमच्या अशीलांवर बंधनकारक असणार नाही आणि तशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय विक्री पूर्ण करण्यात येईल.

दिनांक: २०.०९.२०२२ प्रतिक मुकेश शेठ ठिकाण: मुंबई. वकील उच्च न्यायालय मुंबई, २९२, अफिनवाला बिल्डिंग, रूम क्र. ६, अनुभव हॉटेल वर एस.बी.एस. रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१. advpratiksheth@gmail.com

ठरावाच्या बाजुने पडलेल्या

एकूण वैध मतांची %

टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी

मनोज कुमार सी. व्ही.

जाहीर नोटीस

या नोटीसेद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, सदनिका क्र. ५०१, बी विंग, पाचवा मजला, अंकुर एन्कलेव, विजय पार्क, मिरा रोड (पूर्व), तालुका जिल्हा ठाणे ही श्री. स्वप्निल भागीरथ राव ह्यांच्या नावे आहे. सदर सदनिकेचा दिनांक १५/०१/२००८ चा श्री. अमित एम. माथुर आणि श्रीमती डिम्पल ए. माथुर आणि श्री. किरनदेवी अशोक सिंह आणि कु. ज्योती अशोक सिंह यांच्यामधील करारनामा मूळ गहाळ (हरवला) आहे, तशी ऑनलाईन प्रोपर्टी मिसिंग पोलीस तक्रार रजि. नं. २२१३८/२०२२ दिनांक १५/०९/

२०२२ रोजी श्री. स्वप्निल भागीरथ राव याने केली आहे. तरी सदर सदनिकेवर कोणाही व्यक्तींचा, <u> जोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार,</u> हितसंबंध, दावा असल्यास त्यानी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत ३, सुपार्श्व दर्शन, फाटक रोड, टेलीफोन एक्सचेंज समोर, फाटक रोड, भाईंदर प., ठाणे-४०१ १०१ या पत्त्यावर लेखी पुराव्यासह कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा नाही आणि असल्यास तो सोडून दिला आहे, असे समजण्यात येईल.

> सही/-श्री. केनेट आर. गऱ्या

जाहीर सूचना

सूचना घ्यावी की, मी नाहुर रोड, मुलुंड पश्चिम मुंबई-८० येथे स्थित गांव नाहुरचा प्लॉट क्र १४१, सीटीएस क्र. ६४३/१, ६५८, ६५८/९बी भाग, ६६०, ६६१ आणि ६६७ धारक जिमनीच्या भाग आणि विभागावर स्थित मुलंड सहकार विश्व सी.एस.एस. लि. अशा ज्ञात इमारतीच्या "डी" विंग मधील. श्ल्या मजल्यावरील, फ्लॅट क्र. ८ (सदर फ्लॅट) आणि मुलुंड सहकार विश्व सी.एस.एस. लि. (यानंतर **''सदर सोसायटी'**' असा उल्लेख) चे मालक माझे अशिल श्री. दिनेश विराजलाल शाह यांच्या नामाधिकाराचा तपास करीत आहे.

मुळतः श्री. प्रभाकर भिमराव सुर्वे हे सद् सोसायटीचे संस्थापक सभासद होते श्री. प्रभाक बी. सुर्वे यांनी दिनांक २०/०१/१९९८ रोजीच्या हस्तांतर विलेखानुसार श्रीम. नयना दिनेश शाह यांना सदर मिळकत विकली.

श्रीम. नयना दिनेश शाह यांचे २८/०१/२०२ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे पती श्री. दिनेश व्ही. शाह, एक मलगा श्री. वैभव दिनेश शाह यांनी एक विवाहित मलगी श्रीम. श्वेता दिनेश शाह हे एक जिवित कायदेशी वारस आहेत. श्री. वैभव दिनेश शाह आणि श्रीम. श्वेता दिनेश शाह यांनी दिनांक ०८/०८/२०२२ रोजीच्या नोंदणीकृत सोडून दिल्याच्या विलेख निष्पादित करून श्री. दिनेश व्ही. शाह यांच्या नावे सदर मिळकतीमधील त्यांचे प्रमाणशीर हक्क सोडून दिले आहेत.

कोणतीही व्यक्ती ज्यांचा वाटप, विक्री, गहाण भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, बक्षीस, कब्जा, वारसा हक्क, उत्तराधिकार, शेअर किंवा कोणताही बोजा किंवा अन्यथा मार्गाने सदर मिळकतीच्या संदर्भात कोणताही दावा किंवा हक्ष असल्यास सर्व संबंधित दस्तावेजांच्या प्रमाणीत सत्यप्रती सह काही असल्यास त्याचा/तिचा, त्यांचा काही असल्यास असा दावा सदर सूचन प्रसिद्धी तारखेपासून १४ दिवसांत निम्नस्वाक्षरीकारांना कार्यालय क्र ३, १ला मजला, सुप्रिया हाईटस्, पी. के. रोड, मुलुंड (प.), मुंबई-८०, येथे लेखी स्वरूपात कळविणे याद्वारे आवश्यक आहे. कसूर केल्यास अशा व्यक्तींचा दावा काही असल्यास त्यागित, परित्यागित केल्याचे समजण्यात येईल आणि बंधनकारक राहणार नाही

> सही/-विवेव डी. रवानी (वकील) दिनांक : २०.०९.२०२२

> > न्यायालयातील वाद क्र. ११०१ सन

(दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ च्या आदेश

XXXVII अन्वये)

१. मे. गुजरात वुलन मिल्स एक भागीदारी संस्था, जीचा पत्ता आहे - दार्न

कॉर्पोरेट पार्क, सी.एस.टी. रोड, कलिना, सांताक्रुझ

एक भागीदारी संस्था, जीचा पत्ता आहे - दुकान ४

दीसद्या चाळ. मणीपाडा रोड. कलिना, सांताक्रइ

(पू), मुंबई - ४०००९८, तर्फे तीचे भागीदार श्री.

ईमेल : daniwoltexcorporation@gmail.com

विरुद्ध

मे. व्ही सिव्हील वर्क्सचे प्रोप्रायटर, ज्यांचा पत्त

i) खोली क्र. ३, यादव निवास, गोखले नगर

न्यू लिंक रोड, नालासोपारा (पू), पालघर

दिवाणी प्रक्रिया संहिता. १९०८ च्या आदेश ५

नियम २० नुसार समन्सचे रीट

ज्याअर्थी उपरिनामित वादींनी तुम्हा उपरोक्त प्रतिवादी

विरुद्ध दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ च्या आदेश XXXVII, नियम २ अन्वये ह्या नामदार न्यायालयांत

एक संक्षिप्त वाद दाखल केला आहे. म्हणून वादी

की, वादातील निशाणी - 'जे' येथील दाव्याच्य

तपशिलाप्रमाणे रु. १,९९,३४४/- रकमेच्या

१५.११.२०१८ पासून १५.०३.२०२१ पर्यंत रु

४,७५,०००/- वरील दरसाल १८% दराने पुढील

व्याज आणि वादाच्या खर्चांसहीत वादींना रु.

४.७५.०००/- (रुपये चार लाख पंच्याहत्तर हजार

मात्र) अदा करण्याकरिता प्रतिवादींना आदेश आणि

तुम्हाला याद्वारे ह्या बजावणीपासन दहा दिवसात

तुमच्या वतीने हजर होण्यासाठी समन्स बजावण्यात

येतेक, कसूर केल्यास अशा दहा दिवसांच्या समाप्तीनंतर कोणत्याही समयी वादी रु ४,७५,०००/- (रुपये चार लाख पंचाहत्तर हजा मात्र) व विनंती केलेल्या व अशा खर्चासाठीची रक्कम व नामदार न्यायालय आदेश देईल अशा कोणत्याही व्याजासह एकत्रित रकमेसाठी एक हुकूम मिळवण्यास

जर तम्ही तमच्यावतीने हजर झालात तर त्यानंतर वादी तुमच्यावर निर्णयासाठी एक समन्स बजावतील ज्याच्या सुनावणीच्या वेळी तुम्ही नामदार न्यायालयाकडे वादाचा बचाव करण्याची परवानर्ग

प्रतिज्ञापत्र किंवा अन्य प्रकारे तुम्ही नामदार न्यायालयाला पटवून दिले की, गुणवत्तेवर वादाचा बचाव होऊ शकतो किंवा तुम्हाला बचाव करू देण्याची अनुमती देणे कसे संयुक्तिक ठरेल तर तुम्हा बचाव करण्याची परवानगी मिळ शकेल. माझ्या हस्ते व ह्या नामदार न्यायालयाच्य

मुंबई येथील मुंबई नगर दिवाणी न्यायालयातील

ॲडव्होकेट करणसिंग शेखावत

पत्ता : ३०६, ३८ वा मजला, हरी चेंबर्स ५८/६४, शहीद भगत सिंग रोड,

प्रबंधकांसार्ठ

वादींसाठी वकील

फोर्ट, मुंबई - ४०००२

मो : ९८१९०००१२९

आयआयटी मेन गेट. पवर्ड. मंबर्ड - ४०००७६ ii) दुकान क्र. १, सी विंग, वसंत नगरी वीणा सरस्वती

ईमेल : vijavsharma333@gmail.com

मो. क्र : ९७९४८५२२२/९६९९९६५५५०

वाद सादर केला : ३१.०३.२०२१

वाद नोंदवला ः ०७.०७.२०२१

(पू), मुंबई - ४०००९८ २. मे. पमा फर्निशिंग

अंबरीश दानी,

श्री. विजय शर्मा

४०१२०८.

विनंती करतात की :

हुकूम द्यावेत.

हक्कदार असतील.

माग् शकतात.

शिक्क्याने दिले दिनांक ०८ ऑगस्ट, २०२२

चिफ फायनान्शिअल ऑफिसर अँड कंपनी सेक्रेटरी मुंबई येथील नामदार नगर दिवाणी

जाहीर सूचना

VICICI Bank नं. १, प्लॉट नं. बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४००६०४ खालील कर्जदारांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मुदल आणि व्याजाचा परतावा करण्यात कसूर केलेली आहे आणि कर्ज नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स (एनपीए) म्हणून वर्गीकृत झाले आहे. खालील नमूद तारखेची सूचना सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ओंफ फायनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांनी दिलेल्या त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावर त्यांना जारी करण्यात आली, तथापि ती न बजावता परत आली म्हणुन त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे कळविण्यात येत आहे.

अ. क्र.	कर्जदार/सह–कर्जदार/ हमीदाराचे नाव/ (कर्ज खाते क्रमांक) आणि पत्ता	तारण मत्तेच्या मिळकतीचा पत्ता/ अंमलबजावणीयोग्य मत्ता	सूचना पाठविल्याची तारीख/ सूचनेच्या तारखेस थकबाकी	एनपीए तारीख
٧.	मे. सना प्लास्टिक स्क्रॅप ट्रेडर्स / श्री. मोहम्मद अल्ताफ शेख इस्माईल / श्री मोहम्मद शाहिद मंसूरी / वलगाव रोड, न्यू सिफया उर्दू हायस्कूल जवळ, महाराष्ट्र, अमरावती- ४४४६०४/ ६९६९०५५००७४०	प्लॉट क्र. ७/ए, शीट सर्व्हें क्र. ७०/१ए, वालगाव रोड, मौजा नवसारी पीआरजी, नंदगावपेठ, जिल्हा अमरावती- ४४४६०७.	ऑगस्ट २६, २०२२ रु. १६,०१,३५३.२२/-	२८/०३/ २०२२
٦.	मे. शाह कन्स्ट्रक्शन/ श्री. जमील इकबाल शाह/ श्री. इकबाल अमीर शाह/ श्री. शाहनवाज इकबाल शाह/ श्री. शाहनवाज इकबाल शाह/ सौ. इमरान इकबाल शाह/ भिवंडी वाडा रोड, एच.एन. १७७/३०५, म्हाडा कॉलनी, नादीनाका जवळ, मिवंडी, महाराष्ट्र, ठाणे– ४२१ ३०२/ १४८७०५०००५१९	मिळकत-१: फ्लॅट क्र. २०३, २रा मजला, बिल्डिंग नाव ऑर्किंड (डी बिल्डिंग), रिवेरा पाल्म्स, मिळकत नगर, अप्सा कॉलेज जवळ, सर्ल्हें क्र. ३५/२ पैकी, ३५/३, ७४/१ पैकी, ११०/१ पैकी, शहर सर्ल्हें क्र. ४०२९ पैकी, ४०३०, ४०३१, ४०३२ पैकी, गावर विजामपुरा, भिवंडी, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र ४२१३०५. मिळकत-२: फ्लॅट क्र. ७०४, ७वा मजला, बिल्डिंग ए- २ क्लोवेर, रिव्हेरा पाल्म्स, निजामपुर मिळकत नगर, अप्सा कॉलेज जवळ, भिवंडी, महाराष्ट्र, ठाणे-४२१३०५.	ऑगस्ट २६, २०२२ ₹. ७१,२९,०४७.९५/-	२९/०९/ २०२१
n.	मे. सिटीवर्ल्ड सुपरमार्ट/श्री. श्रीकांत नरेंद्र जाधव/ सौ. विजया नरेंद्र जाधव/ सौ. कोमल सतीश पाटील/ ०१, तळमजला, मेरू हाऊर्सिंग कॉम्प्लेक्स, फेज-२, मीर्या नगर, प्लंटफॉर्म-१ ओव्हरब्रिजजवळ, अव्हेन्यू हॉटेलजवळ, मनवेलपाडा रोड, विरार पूर्व, महाराष्ट्र, पालघर- ४०१३०५/ ००५७०५०२२९८६/ ००५७५५००००३२	दुकान क्र. ०२, तळमजला, दामोदर टॉवर-१, सर्व्हें क्र. २४७, हिस्सा क्र. ५, गाव विरार, तालुका वसई, जिल्हा ठाणे, उप-रजिस्ट्रार, वसई क्र. ॥ (विरार), महाराष्ट्र- ४०१३०३.	ऑगस्ट २५, २०२२ ह. ६४,७७,९४२.८७/-	२९/०१ / २०२२
Υ.	आयुष एंटरप्रायझेस/रवि विञ्चल कुंदर, विनय रवी कुंदर-त्याचे मालक श्री. रवि विञ्चल कुंदर यांनी प्रतिनिधित्व केले. रोड क्र. ६, गीता पॅलेस हॉटेल समोर, सुजाता हॉटेल जवळ, अमृत नगर, घाटकोपर पश्चिम, महाराष्ट्र, मुंबई- ४०००८६/ १०२२०५००६७८३/ १०२२५५००००१४-	मिळकत -१: फ्लॅट क्र. २५०४, २५वा मजला, विंग १२, लोढा अमारा, क्लॅरियंट कंपाऊंड, कोळशेत रोड, महाराष्ट्र, ठाणे-४००६०७ (च्यासह वाटप केलेले कार पार्किंग)-मिळकत-२: फ्लॅट क्र. २०७, २रा मजला, ए विंग, देव आशिष सीएचएस., अमृत नगर, सी.टी.एस. क्र. २७, घाटकोपर पश्चिम, महाराष्ट्र, मुंबई-४०००८६.	ऑगस्ट ०८, २०२२ रु. ५२,३१,४९९/-	३०/०६/ २०२१
ч.	डी पी असोसिएट्स/ देविंदरसिंग किरपालसिंग अरोरा, मनजितकौर देविंदरसिंग अरोरा/ समरजीत देविंदरसिंग अरोरा- फ्लॅट क्र.३०१ बिल्डिंग क्र. सी-५/३१, अनुपम नगर, मुखाड रोड कल्याण पश्चिम डीसी, योगीधाम महाराष्ट्राच्या आधी, ठाणे-४२१३०१/०२०३०५५००७०४/ ०२०३५५०००००९	फ्लॅट क्र. ३०३, ३रा मजला, ड्रीम होम्स, गौरीपाडा, कल्याण पश्चिम, सर्व्हें क्र. १३, हिस्सा क्र. ०१, गाव गौरीपाडा, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र– ४२१३०१.	ऑगस्ट ०८, २०२२ ह. ४७,३४,०१४/-	२८/०३/ २०२२
κ.	इकोशाइन इंडियाचे प्रतिनिधी / विश्वनाथ चक्रपाणी मुखर्जी – युनिट क्र. ८१६ इन्मिमा, ८वा मजला, रहेजा मेट्रोप्लेक्स, लिंक रोड लगत, इमिटेशन ज्वेलरी मार्केट सीएसएल, मालाड पश्चिम, मुंबई – ४०००६४ / १०१२०५००१३९१ / १०१२५५००००२	युनिट क्र. २३९, २रा मजला, कमर्शियल बिल्डिंग क्र. ४, इजिममा-इमिटेशन ज्वेलरी मार्केट सीएसएल., सीटीएस क्र१४०६-ए/१४, इजिममा कॉम्प्लेक्स, लिंक रोड, मालाड पश्चिम, तालुका बोरीवली, मुंबई, पिन- ४०००६४.	ऑगस्ट २६, २०२२ ₹. १,१७,१५,४९२/-	२९/०६/ २०२२
9.	मे. देवांश इन्फ्रा इक्रिपमेंट्सचे प्रतिनिधीत्व त्याचे मालक श्री. प्रकाश नरेंद्र ओभान/ सी. ईशा प्रकाश ओभान/१रा मजला, ए-२०३, लखानी सन कोस्ट सीएचएस लि., प्लॉट क्र. २७, सेक्टर-१५, सीबीडी बेलापुर, व्हीटीसी नवी मुंबई, पीओ कोकण भवन, महाराष्ट्र, ठाणे-४००६१४/ ०८७३०५००३२९२	अपार्टमेंट क्र. आरएच-॥/जे-६, तळ+पहिला मजला, बिल्डिंग क्र. आरएच-॥/जे-६, प्लॉट क्र. जे-१९, गट क्र. १७मा., सेक्टर क्र. ७, वाशी, नवी मुंबई, तालुका आणि जिल्हा ठाणे, महाराष्ट्र.	ऑगस्ट ०८, २०२२ ह. ६६,८५,२०४.८४/-	१८/०४/ २०२२

सूचनेच्या पर्यायी बजावणीकरिता पावले उचलण्यात आली आहेत. वरील कर्जदार आणि/किंवा त्यांचे हमीदार (प्रयोज्य तेथे) यांना सदर सचना प्रसिद्धी तारखेपासन ६० दिवसात थकबाकी रक्कम अदा करण्यासाठी यादारे बोलाविण्यात येत आहे कसर केल्यास सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनन्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या तरतुदीं अन्वये पुढील पावले उचलण्यात येतील. दिनांक : सप्टेंबर २०, २०२२

प्राधिकत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड

a यूको बैंक **UCO BANK**

दिवसात करण्यास सांगितले होते.

अंबरनाथ शाखा: दुकान क्र. १०२, लक्ष्मीसा अपार्टमेंट, सोसायटी प्रिमायसेस, शिव मंदिर रोड, अंबरनाथ, जि. ठाणे-४२१५०१. ईमेल: ambern@ucobank.co मोबाईल: ०२५१-२६०५७०८/०७०९११७२२५६

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **युको बँकचे** प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ऑसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ०७.०७.२०२२ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. राजेश दादु उबाळे/सौ. वैशाली राजेश उबाळे ह्यांना सूचनेत दिलेल्या नमुद रक्कम ०७.०७.२०२२ रोजीस रु. १५,८७,६६५.१९/-(रुपये पंधरा लाख सत्याऐंशी हजार सहारो पासष्ट आणि एकोणीस पैसे मात्र) सह देयाच्या तारखेपर्यंत सांपार्श्विक दराने उपार्जित/वसूली न झालेले व्याज च्यासह अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६०

रकमेची परतफेड करण्यात यावरील नमूद् कर्जदार आणि हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे वरील नमूद् कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, **युको बँकेचे** प्राधिकृत अधिकारी असलेल्या निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा

॥पर करून ह्या **१६ सप्टेंबर, २०२२** रोजी घेतला विशेषत: वरील नमूद कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये व मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा युको बँक, अंबरनाथ (पूर्व) शाखा च्या रक्कम दिनांक ०७.०७.२०२२ रोजीस रु. १५,८७,६६५.१९/-**(रुपये पंधरा लाख सत्याऐं**श

हजार सहाशे पासष्ट आणि एकोणीस पैसे मात्र) सह पुढील व्याज या रकमेसाठी भाराअधीन राहील. तारण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम ८ च्या तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधुन घेतले जात आहे.

अंबरनाथ नगरपरिषदेच्या हद्दीमधील आणि गाव पाले, तालुका अंबरनाथ, जि. ठाणे येथे स्थित सर्व्हे क्र. ५४, हिस्सा क्र. ३बी आणि ३डी धारक जिमनीच्या सर्व त्या भाग आणि विभागावरील बांधकामित निलगिरी प्रोजेक्ट अशा ज्ञात बिल्डिंग च्या बिल्डिंग क्र. ४ च्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ५०७, मोजमापित ३७७ चौरस फूट (चटई) चे समभाग गहाण.

दिनांक : १६/०९/२०२२, ठिकाण: अंबरनाथ

प्राधिकृत अधिकारी



भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. (मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक) मध्यवर्ती कार्यालय: "मस्तागिरी", प्लॉट क्र. १३/९ए,

सोनावाला रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०००६३. फोन :- ६१८९००८८/६९४९०१३४/६१८९००८३

कब्जा सूचना

निम्नस्वाक्षरीकार, भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०५.०९.२०१९ रोजी मागणी सूचना जारी करून प्रमुख कर्जदार **श्री. श्रीराम रामभाऊ किलजे, मे. जय गणेश** सीट मेकर चे प्रोप्रा., संयुक्त/सह-कर्जदार: सौ. सुचिता श्रीराम किलजे यांना सूचनेतील नमूद रु. १८,५१,२३४/- (रुपये अठरा लाख एकावन्न हजार दोनशे चौतीस मात्र) या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते

रकमेची परतफेड करण्यास सदर कर्जदार असमर्थ ठरल्याने, सदर कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खालील वर्णिलेल्या मिळकतींचा प्रत्यक्ष कब्जा प्रकरण क्र. ५५१/२०२१ मधील अति. जिल्हा दंडाधिकारी, ठाणे यांच्याद्वारे पारित दिनांक २१.०१.२०२२ रोजीच्या आदेशाच्या निष्पादनातील तहसिलदार उल्हासनगर यांच्यामार्फत निम्नस्वाक्षरीकारांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रूल्सच्या नियम ९ अन्वये दिनांक **१४ सप्टेंबर, २०२२** रोजी घेतला आहे.

विशेषत: सदर कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. च्या रक्कम रु. १८,५१,२३४/- (रुपये अठरा लाख एकावन्न हजार दोनशे चौतीस मात्र) च्यासह त्यावरील पुढील व्याज या रकमेच्या भाराअधीन

श्री. श्रीराम रामभाऊ किलजे यांच्या द्वारे मालकीचे गांधी रोड, उल्हासनगर ५, जिल्हा ठाणे-४२१ ००५ येथे स्थित उल्हासनगर नगरपरिषदेच्या हद्दीमधील तालुका आणि उप जिल्हा नोंदणीकृत उल्हासनगर, ल्हा नोंदणीकृत येथील चालता क्र. १५७, १५७/ए, १५८, १५९ आणि १६० धारक शीट क्र. ५५ च्या ब्लॉक क्र. ए/८१८, ई क्र. २६ च्या प्लॉट क्र. ३६९ (मुळ जीबीपी रूम क्र. १६३६) धारक बिन शेत जिमनीच्या भाग आणि विभागावरील बांधकामित मथुरा पार्क च्या तळमजल्यावरील दुकान क्र. ५, मोजमापित २१० चौ.फूट बिल्टअप क्षेत्र आणि सिमाबद्ध द्वारे: पूर्व: रोड, पश्चिम: दुकानाची मागची बाजु, उत्तर: दुकान क्र. ४, दक्षिण: ब्लॉक क्र. सी.

दिनांक: १४.०९.२०२२ सही/ प्राधिकत अधिकारी ठिकाणः उल्हासनगर

कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.2 मुंबई येथे

३रा मजला, एमटीएनएल भवन, स्ट्रॅण्ड रोड, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई ४००००५

<u>मागणी सूचना</u> रिकव्हरी ऑफ डेब्टस् ड्यु टु बँक्स अँड फायनान्शिअल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट,

१९९३ ची कलम २५ व २८ आणि आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियत २ अन्वये सूचना

निशानी-

आर.पी.क्र. ३४ सन २०२२ पढील तारिख: २६.०९.२०२२ बँक ऑफ इंडियाप्रमाणपत्र धारव

मे. दास इंडस्ट्रीज आणि अन्य

(सीडी १) मे. दास इंडस्ट्रीज, दास कंपाऊंड, घोडबंदर गाव रोड, आरटीओ कार्यालयाजवळ, पोस्ट मीरा जिल् ठाणे-४०१ १०४. (सीडी २) श्री. उपेंद्र लट्ट दास, दास इंडस्ट्रीज, दास कंपाऊंड, घोडबंदर गाव रोड, आरटीओ कार्यालयाजवळ,

पोस्ट मीरा जिल्हा ठाणे-४०१ १०४. येथे सुद्धा: ६डी, वाईसरॉय पार्क, बी विंग, ठाकुर गाव, कांदिवली(पूर्व) मुंबई ४०० १०१ येथे सुद्धाः १५०३, १५वा मजला, चॅलेंजर सीएचएस, टॉवर क्र.३ ठाकुर गाव, कांदिवली(पूर्व) मुंबई ४०० १०१ (सीडी ३) श्री. कपिल लट्ट दास, दास इंडस्ट्रीज, दास कंपाऊंड, घोडबंदर गाव रोड, आरटीओ कार्यालयाजवळ,

भारत पित्रु पात, पात्र वर्ष्युप्त, पात्र नाग्यक, वाव्यप्त वर्ष्य, वार्ष्य पार्टिस मार्थित हो। पोस्ट मीरा विल्हा ठाणे-४०१ १०४. येथे सुद्धाः ६६डी, वाईसरॉय पार्क, बी विंग, ठाकुर गाव कांदिवली(पूर्व) मुंबई ४०० १०१ येथे सुद्धाः १५०३, १५०वा मजला, चॅलेंजर सीएचएस, टॉवर क्र.३ उाकुर गाव, कांदिवली(पूर्व) मुंबई ४०० १०१ (**सीडी ४) श्री. प्रकाश लड़ दास.** दास इंडस्टीज, दास कंपाऊंड, घोडबंदर गाव रोड, आरटीओ कार्यालयाजवळ,

पोस्ट मीरा जिल्हा ठाणे-४०१ १०४. येथे सुद्धाः ए-२०४, शंकेश सीएचएस लि., संघवी भगत, मीरा भाईंदर रोड, मारुती शोरुमसमोर, मीरा रोड(पूर्व), जिल्हा ठाणे–४०१ १०७. याद्वारे अधिसूचित करण्यात येते की, तुमच्याकडून **ओए क्र.३३७ सन २०१९** मध्ये सन्माननिय पीठासिन अधिकारी, कर्ज वसूली न्यायाधिकरण-॥, मुंबई यांनी पारित केलेल्या आदेशाने जारी केलेल्या बोली वसुली प्रमाणपत्रानुसार रु.

१,२२,४५,७६१,१७ (रुपये एक कोटी बावीस लाख पंचेचाळीस हजार सातशे एकसष्ट व पैसे सतरा मात्र) ही रक्कम देणे आहे. प्रमाणपत्र धारक हे <mark>रु. १,२२,४५,७६१.१७ (रुपये एक कोटी बावीस लाख पंचेचाळीस</mark> ह**जार सातशे एकसष्ट व पैसे सतरा मात्र)** त्यासह २८.०३.२०१८ पासून प्रमाणपत्र ऋणको संयुक्तपणे आणि वेगवेगळे यांच्याकडन येणाऱ्या वसलीपर्यंत दरसाल १२.७५% सरळ दराने पढील व्याजाची रकमेच्या वसलीचे

तुम्हाला याद्वारे ह्या सूचनेच्या प्राप्तीच्या १५ दिवसांत वरील रकम प्रदान करण्याचे निर्देश देण्यात येते आहेत, कसूर ल्यास, रिकव्हरी ओंफ डेब्टस ड्यु टु बँक्स अँड फायनान्शिअल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट, १९९३ व त्या अंतर्गत बनवलेले नियम यांच्या अनुषंगाने वसुली केली जाईल. वरील रकमे व्यतिरिक्त तुम्हाला खालील रकमा सुद्धा भराव्या लागतीलः (ए) प्रमाणपत्र/निष्पादन प्रक्रियेच्या ह्या सचनेनंतर तात्काळ सरू होणाऱ्या कालावधी साठी देय असे व्याज

(बी) ही सूचना आणि वॉरंटस् च्या बजावणीच्या व थकबाकी रकमेच्या वसुलीकरिता केलेल्या अन्य सर्व गययोजनांच्या मंबंधात आलेले मर्व ग्वर्च आकार आणि परिवयय पुढील कार्यवाहीसाठी २६.०९.२०२२ **रोजी द. २.३० वा.** निम्नस्वाक्षरीकारांसमोर हजर होण्याचे आदेश याद्वा^र

तुम्हाला देण्यात येतात.

माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या **१२ सप्टेंबर, २०२२** रोजी दिले.

(एस.के.शर्मा) वसुली अधिकारी, डीआरटी-॥, मुंबई

PUBLIC NOTICE

ASIAN PAINTS LIMITED- 6 A, Shantinagar, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 40005 NOTICE is hereby given that the certificate[s] for the undermentioned securities of the Company has/have been lost/mislaid and the holder(s) of the said securities | applicant(s) has/have applied to the Company to release the new certificate. The company has informed the holders/ applicants that the said shares have been transferred to IEPP as per IEPF rules. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to release the new certificate to the holders/ applicants, without further intimation.

Name of Holder Kind of Securities and Face Value No. of Securities Distinctive Numbers Padmini Shankar | ANP0072582- Equity shares of FV Rs.1/- 1150 14657051-14658200 Padmini Shanka Place : Jaipur, Dated: 19.09.2022

दि सह्याद्री सहकारी बँक लि., मुंबई

५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस (फक्त सभासदांसाठी) दै. नवशक्तीमध्ये १३/०९/२०२२ रोजी पान क्र. १८ वर छापून आलेल्या दि.सह्यार्द्र सहकारी बँक लि., मुंबई च्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीस मध्ये पाहिल्या परिच्छेदात ोवटच्या ओळीमध्ये तरी सर्व सभासदांनी वेळेवर ऑनलाईन उपस्थित रहावे ऐवजी **तरी सर्व सभासदांनी** वेळेवर सभेस उपस्थित रहावे असे वाचावे.

सर्व सन्माननीय सभासदांना कळविण्यात येते की. बँकेची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभ बधवार. दिनांक २८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता दि गोवन इन्स्टिट्यट हॉल. पहिला मजला, सेंट फ्रांसिस झेवियर स्ट्रीट, चिराबाजार, जे. एस. मार्ग, मुंबई - ०२. येथे आयोजित केलेली आहे. तरी सर्व सभासदांनी वेळेवर सभेस उपस्थित रहावे , ही विनंती.

ठिकाण : मुंबई, दिनांक: १९/०९/२०२२

मा. संचालक मंडळाच्या आदेशानुसार श्री. रमेश कोरडे (मुख्य कार्यकारी अधिकारी)

शुध्दिपत्र

जाहीर सूचना

माम जनतेला याद्वारे सचना देण्यात येते की. माझे अशील म्हणजेच १) श्री. मलराज शामजी मदियार. २) सौ. अरुणा अरविंत उक्कर (विवाह पूर्वी : अरुणा शामजी मदियार), ३) सौ. प्रतिमा डोलर ठक्कर (विवाह पूर्वी : प्रतिमा शामजी मदियार), ४) औ. राजेश मंगलदास ठक्कर, ५) श्री. गोपाल शामजी मधियार हे भक्ती मार्ग , डॉ. आर.पी. रोडलगत, मुलुंड (पश्चिम), मुंबई-४०० ०८० येथे स्थित ''मुलुंड हर्षा निकेतन को –ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.''च्या (नोंदणी क्र. बीओएम/एचएसजी/४६८८ सन १९७५) (यानंतर ''सदर सोसायटी'' असा संदर्भीत), १ल्या मजल्यावर स्थित, फ्लॅट क्र. बी-७, धारक निवासी परिस (यानंतर ''सदर परिसर'' असा संदर्भीत) च्या संदर्भीत, त्यासह श्रेअर प्रमाणपत्र क्र. ०५० मध्ये समाविष्टीत विभिन्न क्र. २४० । २५० (दोन्ही समाविष्टीत) धारक सदर सोसायटीच्या प्रत्येकी रु. ५०/- चे ५ पूर्ण भरणा झालेले शेअर्स (यानंतर संक्षिप्त 'सदर शेअसे'' म्हणून एकत्रितिरत्या संदर्भात) चे हक्कदार आहेत. श्री. शामजी नानजी मेदियार हे सदर परिसराचे परिपूर्ण तावेदा मणि कब्वेदार आणि/किंवा चांगले व पूरक हक्कदार आहेत. सदर श्री. शामजी नानजी मदियार यांचे २० ऑगस्ट १९७६ रोज निधन झाले असून त्यांच्या पश्च्यात १)श्रीम. मथाबाई नानजी मदियार (आई)(त्यापूर्वी निधन झाले) २) श्रीम. लक्ष्मीके शामजो मदियार (विधवा पत्नी) (३० मे २०२२ रोजी निधन झाले) ३) श्री. राजेश मंगलदास ठक्कर (नात्) (मयत सो. वासंत मंगलदास ठक्कर यांचा मुलगा)(विवाह पूर्वी : वासंती शामजी मदियार) (विवाहीत मुलगी) ज्यांचे ५ जानेवारी, २०२० रोजी निधन झाले) ४) श्री. मुलराज शामजी मदियार (मुलगा) ५) श्री. सुरेश शामजी मदियार (मुलगा)(अविवाहित असुन २८ डिसेंब १९८४ रोजी निधम ब्राल), ६) श्री. गोपाल शामजी मधियार (मुत्तगा), ७) सी. ज्योती महेश गणात्रा (विवाह पूर्वी : ज्योत शामजी मदियार) (विवाहीत मुतगी) त्यांच्या मागे कोणतेही आपत्व नाही), ८) सी. अरुणा अर्रविंद ठक्कर (विवाह पूर्वी : अरुणा शामजी मदियार) (विवाहीत मुतगी) आणि ९) सी. प्रतिमा डोलर ठक्कर (विवाह पूर्वी : प्रतिमा शामजी मदियार) (विवाहीत मुलगी) हे त्यांच्या निधनाच्या वेळी त्यांना लागू असलेले हिंदु उत्तराधिकार कायदा, १९५६ च्या तरतुर्दीनुसार त्यां एकमेव वारसदार आणि नातेवाईक म्हणून मागे सोडून गेले आहे.

नद्र परिसराच्या संदर्भात सर्व मुळ करार/कागदपत्र/विलेख / दस्तावेज हरविलेले /गहाळ झालेले आहे आणि अथक शोधानं વદુત પાતરાપાયા લવનાલ લવ યુજ વહારા જાણવત્ર ગુલલાલું) ટ્રસ્તાલગ દહેવાલા ગામાં આવેલાં ગામ છા આવા આ આ માં યાવાત લા મુદ્રા ત્વર, सાથકત નાફી. માકુયા એશિલાના ત્યાંથ્વા તાવ્યાત તમર પાતિસારના મોર્ચમાં તર્સ વિતા a એપિવાફી મુદ્ર કહાર/ક્રામાર્વપત્ર/વિત્તેલા/ટ્રસ્તાવેલાં च્यા છાયાંક્રીત પ્રતી સુદ્ધા તાલ્યાત નાફી. ક્રોખત્યાફી વ્યक્તીમ સંસ્ किंवा कोणत्याही मळ करार/कागदपत्र/ विलेख/दस्तावेज ताब्यात असल्यास, सदर परिसराच्या संदर्भात मयत श्री. शामर्ज नाराजात युक्त करिता क्रिक्त करिता करिता क्रिक्त क्रिक्त क्रिक्त क्रिक्त क्रिक्त क्रिक्त क्रिक्त क्रिक्त क्रिक् तानजी मंदिया मार्गक कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींस कोणत्याही शेअर आणि हितसंबंध असल्यास, सदर परिस्तान संदर्भात किंवा विरोधात किंवा वर कोणताही हक्क, नामाधिकार, हितसंबंध, दावे किंवा मागणी किंवा कोणत्याही भागासंबंधि कोणताही हक नामाधिकार हितसंबंध टावे किंवा मागणी जसे की विकी अटलाबटल भाड्याने टेणे भाडेपदा पोट काणताह रुक्ष, नामाप्रकार, हिरासचन्द्र, दाव क्लवा माराणा उस का, तक्का, उपरताचदत, माङ्यान दण, माङ्यु, भाट-माङ्यु, लिक्ट अफ लायसम्स, मार्गाचा हक्ष, सुविधाधिकार, कुळविहाटा, भोगवटा, अभिहस्तांकन, गृहाण, वासाहक्ष, अन्यदान, उत्तराधिकारी, बक्षीस, धारणाधिकार, प्रभार, निर्वाह, विश्वस्त, मुळ नामाधिकार विलेखाचा तावा किंवा कोणतेही भार, कोर्टुबिक व्यवस्था/तडाजेड, कोणत्याही न्यायालयाचा आदेश किंवा हुकुम, कजाट, करार, विकास हक्ष किंवा अन्य काही कसल्याही स्वरूपाचे दावे असल्यास मला सदर लिखित कागदोपत्री पूराव्यासह माझ्या खालील नमुद पत्यावर या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४(चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, असे समजले जाईल की, तेथे तदर परिसराच्या संदर्भामध्ये तसे दावे आणि मागणी ह्यात नाहीत आणि नंतर तशा व्यक्तींचे दावे आणि मागणी जर असत्य हे सर्व इच्छा आणि हेतुनुसार त्यागित आणि परित्यागित समजले जातील आणि सदर परिसराचे नामाधिकार स्पष्ट, पणनये भ्राणि सर्व भारांपासून मुक्त समजले जातील.

वकील उच्च न्यायाल

४०१/ ४०२, साईनाथ हाऊस, बीपीएस क्रॉस रोड क्रमांक १ शेरॉन स्कुल जवळ, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०० ०८०



विरार पूर्व शाखा दुकान क्र. १, २ आणि ३, चोरगे टॉवर्स, फुलपाडा रोड, पीओ विरार,

जिल्हा पालघर-४०१३०५ संदर्भ : बीएच/१३(२)-६८२२०/१/२०२२-२३ दिनांक : ०२/०९/२०२२

१. शशिकपूर छेदीलाल विश्वकर्मा

मुंबई, दिनांक २० सप्टेंबर, २०२२.

२. होशिला शशिकपूर विश्वकर्मा

४०१, प्रथमेश टॉवर, साई कृपा कॉम्प्लेक्स, काशिमिरा, काशिगाव, ठाणे, महाराष्ट्र

विषय : तारण हितसंबंधावर अंमलबजावणी कारवाईची सूचना - एनपीए म्हणून वर्गीकृत आमच्याकडील तुम्ही उपभोगलेल्या पत सुविधांशी संबंधित

आम्ही तुम्हाला कळवित आहोत की, तुमचे खाते/खाती ६८२२०६६५००००१२५ हे थकबाकी/हप्ते/व्याज यांची परतफेड करण्यांत केलेल्या कसुरीच्या परिणामी २९.०६.२०२२ रोजी एनपीए खाते असे वर्गीकृत करण्यांत आले. तारखेरोजीस रु. ९०१४८९/- (रुपये नऊ लाख चौदा हजार चारशे एकोणनव्वद मात्र) ची रक्कम खाली दर्शवल्याप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये थकीत आहे.

सुविधेचा प्रकार	मर्यादा (रु.त)	एकूण थकबाकी रक्कम (रु.त)
गृह कर्ज (मृदत कर्ज)	१०,००,०००/-	रु. ९०१४४८९

एकूण रक्कम: रु. ९०१४८९/ - (रुपये नऊ लाख चौदा हजार चारशे एकोणनव्वद मात्र) अधिक प्रयोज्य प्रभार. आम्ही वारवार मागणी करूनही तुम्ही तुमच्या खात्यातील थकबाकी रकमेपोटी कोणतीही रक्कम प्रदान केली नाही. तुम्ही तुमची दायित्वे निभावली नाहीत. आम्ही याद्वारे सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात तुमच्याद्वारे निष्पादित कर्ज

दस्तावेजांच्या अटी आणि शर्तीनुसार मासिक आधारे ७.३५% दराने व्याजासह एकत्रित रु. ६०१४८९/- ची रक्कम अदा करण्यासाठी आणि तुमची संपूर्ण दायित्वे निभावण्यासाठी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (२) नुसार तुम्हाला बोलाविणे करित आहोत, कसूर केल्यास, आम्हाला सदर अधिनियमांच्या अंतर्गत दिलेल्या कोणत्याही किंवा सर्व अधिकार वापरून बँकेच्या नावांत तुम्ही बनवलेल्या खालील तारणांची सक्त वसुली करणे भाग

तारण मत्तेचा तपशिल :

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील गाव काशी, मिरा रोड,ताल्का आणि जिल्हा ठाणे येथील मोजमिपत साधारण ५२१० चौ.मी. सर्व्हे क्र. ८८, हिस्सा क्र. ४ धारक वेस्टर्न एक्सप्रेस मार्ग, गाव काशी, मिरा रोड पूर्व, ठाणे-४०११०७ येथील अमिशा गार्डन कॉम्प्लेक्स सीएचएस लि. च्या अमिशा गार्डन कॉम्प्लेक्स अशा ज्ञात इमारतीमधील मोजमापित साधारण ४१.४६ चौ.मी. २ ऱ्या मजल्यावरील फ्लंट क्र.

१) कृपया ध्यानांत ठेवावे की, जर तुम्ही ६० दिवसांत थकबाकीचा भरणा केला नाही आणि जर बँकेने ह्या ॲक्ट अंतर्गतचे तिचे अधिकार वापरलेत आणि जर तारण मत्तांच्या विक्री रकमेमधून संपूर्ण थकबाकी भागवता आली नाही तर आम्हाला, तुमच्याकडून उर्वरित रकमेची वसुली करण्यासाठी एखाद्या विधी न्यायालय/कर्ज वसली न्यायाधिकरणांत तमच्याविरुद्ध सयोग्य कायदेशीर प्रक्रिया करण्यास भाग पडेल.

२) ॲक्टच्या कलम १३(१३) नुसार सदर सूचनेच्या प्राप्तीनंतर तुम्हाला बँकेच्या संमती शिवाय वरील तारणांसह व्यवहार किंवा त्या निकाली काढण्यास प्रतिबंध/मज्जाव करण्यात येत आहे. कपया नोंद घ्यावी की. सदर कलमाचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केल्यास गंभीर परिणाम

३) तुम्हाला याद्वारे सूचना देण्यात येते आणि सरफैसी ॲक्टच्या तरतुदींकडे तुमचे लक्ष वेधण्यात येते की, ॲक्टच्या कलम १३ (८) नुसार, तुम्ही तारण मत्तेचा भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीच्या मार्गाने हस्तांतरणासाठी खाजगी कराराद्वारे किंवा जनतेकडन दरपत्रक किंवा निविदा मागवन किंवा जाहीर लिलावाकरिता सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपूर्वी कोणत्याही वेळी सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्चासह एकत्रित तारण धनकोंची थकबाकी भरणा करु शकता.

> प्राधिकृत अधिकारी युनियन बँक ऑफ इंडिया



झोन स्ट्रेस्ड ॲसेट रिकव्हरी ब्रांच : मेहेर चेंबर, तळ मजला, डॉ. सुंदरलाल बहल मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१. दरध्वनी: ०२२-४३६८३८०७, ४३६८३८१४, ई-मेल: armbom@bankofbaroda.co

स्थावर मिळकर्तीच्या विक्री करीता विक्री सूचना जोडपत्र IV-ए [नियम ८(६) आणि ६(२) च्या तरतुदीन्वये]

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ६(२) च्या तरतुरी सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकंस्ट्रकशन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००१ अन्वये स्थावर मत्तांच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सचना. याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील नमूद स्थावर मिळकती तारण धनकोंकडे गहाण/भारित असून जिचा कब्जा बँक ऑफ बडोदा, तारण धनकोंचे प्राधिकृत अधिकारी गंच्याकडे असून ती खालील खात्यासमोर दिलेल्या वसुलीकरीता ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वावर विकली जाईल. कर्जदार/हमीदार/तारण मत्ता/थकबाकी/राखीव किंमत/ई-लेलाव दिनांक आणि वेळ. इअर आणि बोली वाढवण्याच्या रकमेचा तपशिल खालीलप्रमाणे

अ. क्र.	कर्जदार/ हमीदाराचे नाव आणि पत्ता	स्थावर मिळकर्तीचे वर्णन सह ज्ञात भार काही असल्यास	एकूण थकवाकी	ई-लिलावाची तारीख आणि वेळ	(१) राखीव किंमत व (२) मिळकतीची इअर रक्कम ३) बोली वाढविण्याची रक्कम	कब्जाची स्थिती (सांपार्शिक/ प्रत्यक्ष)	मिळकतीच्या निरिक्षणाची तारिख आणि वेळ आणि संपर्क व्यक्ती
\$	मे. केसरी टेक्स्टाइंल्स. पत्ताः ब्लॉक क्र. १०९७९ खोली ९ ओ टी सेक्शन, उल्हासनगर, जि. उाणे. ४२१००१ १. स्वर्गीय कनायो ओ. पंजावी (प्रोप्रायटर), पत्ताः ब्लॉक क्र. १०९७९ खोली ९ ओ टी सेक्शन, उल्हासनगर, जि. उाणे. ४२१००१ २. श्री. प्रदीप मोहनलाल अधिचा (हमीदार), पत्ताः गाळा क्र. ८, पहिल्या मजल्यावर, शक्ती राज इंडस्ट्रियल कंपाऊंड, भाग १, शीट क्र. १४, सीएसटी क्र. १६३५९, स्टेशन रोइ, बीके क्र. ९५७ जवळ, सीएचएन कॉलेज समोर, उल्हासनगर – ३, जि. ठाणे. ४२१००३	१) गाळा क्र. ८ (कराराम्सार क्षेत्र: ५१३ ची. फू.) पहिल्या मजल्यावर, शक्ती राज इंडस्ट्रियल कंपाऊंड, भाग १, शीट क्र. १४, सीएसटी क्र. १६३५२, स्टेशन रोड, बीके क्र. ९५७ जवळ, सीएचएन कॉलेज समोर, उल्हासनगर – ३, जि. ठाणे. बैंकेला ज्ञात भार: शून्य २) गाळा क्र. ९ (कराराम्सार क्षेत्र: ५१३ ची. फू) पहिल्या मजल्यावर, शक्ती राज इंडस्ट्रियल कंपाऊंड, भाग १, शीट क्र. १४, सीएसटी क्र. १६३५२, स्टेशन रोड, बीके क्र. ९५७ जवळ, सीएचएन कॉलेज समोर, उल्हासनगर – ३, जि. ठाणे. बैंकेला ज्ञात भार: शून्य ३) गाळा क्र. १० (कराराम्सार क्षेत्र: ५१३ ची. फू) पहिल्या मजल्यावर, शक्ती राज इंडस्ट्रियल कंपाऊंड, भाग १, शीट क्र. १४, सीएसटी क्र. १६३५२, स्टेशन रोड, बीके क्र. ९५७ जवळ, सीएचएन कॉलेज समोर, उल्हासनगर – ३, जि. ठाणे. बैंकेला ज्ञात भार: शून्य ४) गाळा क्र. १ (कराराम्सार क्षेत्र: १०५६ ची. फू.) तळ मजल्यावर, शक्ती राज इंडस्ट्रियल कंपाऊंड, भाग १, शीट क्र. १४, सीएसटी क्र. १६३५२, स्टेशन रोड, विकेला ज्ञात भार: शून्य	एक्णुण थकीत:- ह. ३,८६,३६,१०२.४५ सह ०१,१२,२०१५ पासून पुढील व्याज आणि त्यावरील परिव्यय	०७.१०.२०२२ १४०० ते सार्थ. १८०० ०७.१०.२०२२ १४०० ते सार्थ. १८०० ०७.१०.२०२२ १४०० ते सार्थ. १८००	(१) চ. ৬.৭০ লাজ (२) চ. ০.৬৭ লাজ (३) চ. ০.१০ লাজ (१) চ. ৬.৭০ লাজ (१) চ. ৬.৭০ লাজ (१) চ. ৬.৭০ লাজ (१) চ. ৬.৭০ লাজ (१) চ. ০.৬৭ লাজ (३) চ. ০.१০ লাজ (१) চ. १६.२६ লাজ (२) চ. १६.२६ লাজ (३) চ. ০.१০ লাজ	प्रत्यक्ष कब्जा प्रत्यक्ष कब्जा प्रत्यक्ष कब्जा	08.80.2022 H. 88.00 d G. 8.00 08.80.2022 H. 88.00 d G. 8.00 08.80.2022 H. 88.00 d G. 80.2022 G. 80.2022
		बँकेला ज्ञात भार: शून्य					

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि https://ibapi.in. मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. एमएसटीसी हेल्पडेस्क क्र. ०३३-२३४०००२०, ०३३-२३४०००२१, ०३३–२३४०००२२, ०३३–३५०१३२२०, ०३३–३५०१३२२१ आणि ०३३–३५०१३२२२. तसेच प्रस्तावित बोलीदारांनी प्राधिकृत अधिकारी यांना दर क्र. ०२२–४३६८३८०५ मोबाईल क्र. ९१५२९४११०१

दिनांक : १९.०९.२०२२ ठिकाण: मुंबई

प्राधिकत अधिकारी